

लेखापरीक्षकाचा अहवाल

(महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 81 (5)(ब) व नियम 69 ला नुसार, व इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडीयाने लागू केलेल्या नवीन नमुन्यानुसार.)

मी, दि. इचलकरंजी मर्चेंट्स को-ऑप.बँक लि. इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर या बँकेचे सोबत जोडलेल्या 01.04.2024 ते 31.03.2025 या दिनांकाच्या ताळेबंदाचे व त्या दिनांकास संपणाऱ्या वर्षाच्या नफा - तोटा पत्रकाचे लेखापरीक्षण केले आहे. सदरच्या आर्थिक पत्रकाची पूर्ण जबाबदारी ही बँकेच्या व्यवस्थापनाची असून सदर आर्थिक पत्रकांवर बँकेच्या पुस्तकांचे लेखापरीक्षण करून मत मांडण्याची जबाबदारी माझी आहे.

भारतामध्ये प्रचलित असलेल्या लेखापरीक्षणाच्या मानदंड (Standard) पद्धतीनुसार मी बँकेचे लेखापरीक्षण केलेले आहे. सदरच्या आदर्श पद्धतीनुसार बँकेच्या आर्थिक पत्रकामध्ये कोणतेही मोठे / महत्वाचे (Material) चुकीचे विधान नाही. याची रास्त खात्री करण्याच्या दृष्टीने लेखापरीक्षणाचा आराखडा करणे जरूरीचे असते. लेखापरीक्षणामध्ये नमुना परीक्षण (Test Check) पद्धतीने आर्थिक पत्रकातील रकमा व त्याचे सादरीकरण (Disclose) या संदर्भातील पुराव्याची तपासणीचा समावेश असतो.

लेखापरीक्षणामध्ये लेखाकर्त्याच्या तत्वांचा वापर व व्यवस्थापनाने केलेले महत्वाचे अंदाज यांची तपासणी तसेच आर्थिक पत्रकामधील सर्वांगीण सादरीकरणाचे मुल्यांकन याचाही समावेश असतो. लेखापरीक्षण अहवालातील मतप्रदर्शनाला मी अहवाल करतो कि,

1. माझ्या लेखापरीक्षणाच्या उद्देशासाठी माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती माहिती व खुलासे उपलब्ध झाले आहेत.
2. माझ्या निदर्शनास आलेले संस्थेचे सर्व व्यवहार संस्थेच्या अधिकारात आहेत.
3. माझ्या मते पुस्तकाच्या तपासणीतून जितपत दृष्टोत्पत्तीस येईल त्यावरून बँकेने कायदानुसार अपेक्षित असल्याप्रमाणे योग्य ती हिशोबाची पुस्तके ठेवली आहेत.
4. मी तपासलेला ताळेबंद व नफा - तोटा पत्रके बँकेच्या हिशोबांच्या पुस्तकाशी व विवरणाशी जुळत आहेत.
5. खर्च व बँकेला येणे असलेल्या रकमांच्या बाबतीत कोणत्याही मोठ्या स्वरूपाचा अवाजवीपणा व अनियमितपणा नसल्याचे मला आढळून आले.
6. मी केलेल्या व सोबत जोडलेल्या अहवालाच्या भाग अ ब व क मधील शेऱ्यास अनुसरून बँकेचे ताळेबंद व नफा तोटा पत्रक महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 ला अनुसरून तयार केलेले आहेत आणि माझ्या मते संपूर्ण माहितीप्रमाणे तसेच मला देण्यात आलेल्या खुल्याशावरून व लेखापरीक्षण अहवालाच्या अ,ब व क मध्ये मी नमूद केलेल्या शेऱ्यास अनुसरून,
अ) ताळेबंदाच्या बाबतीत दिनांक 31 मार्च 2025 ची संस्थेची परिस्थिती,
ब) नफा - तोटा पत्रकाच्या बाबतीत या दिनांकास संपणाऱ्या वर्षाच्या बँकेच्या नफ्याची सत्य परिस्थिती दर्शवितात.
7. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडीया यांनी प्रमाणित केलेल्या अकौंटिंग मानदंड लेखाप्रमाण बाबतचे शेरे स्वतंत्रपणे जोडलेले आहेत.
8. बँकेस सन 2024-25 या वर्षासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 खालील नियमानुसार (CAMELS गुणपत्रिका नुसार) बँकेस लेखापरीक्षणाचा वर्ग 'अ' देणेत आलेला आहे.

दिनांक : 12th June, 2025

ठिकाण : इचलकरंजी.

UDIN : 25161195BMOUCY8813

For POWAR SAMANT & JADHAV

CHARTERED ACCOUNTANTS

Firm Regn. No. 119605W



Ashish R. Pednekar

Partner

Membership No. 161195



1888, E, Rajarampuri 9th Lane
Office No 204, Omega Towers,
Kolhapur 416008



814 907 2122
0231-3590221



office@psj-ca.com
psj.kop@gmail.com